


आंतरराष्ट्रीय योगा दिन.

(International yoga day)

21 जून हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून पाळला जातो. या योगा दिनाच्या अनुषंगाने दिनांक 21 जून 2023 ला सकाळी 7.00 वाजता महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग (N.S.S.) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमी, नागपूर येथील पटांगणावर 'सामूहिक योगासनाचे' आयोजन करण्यात आले. यात शेकडोच्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच वयस्क नागरिक यांनी सामूहिकरित्या योगासने केलीत. याप्रसंगी मान्यवरांनी योगासनाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. भुवनेश्वरी मेहेरे, समाजशास्त्र विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. मिलिंदकुमार खेळकर व शेकडो विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.



Report Concluded